

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  
घरकुल योजना’ या योजनेतील  
लाभार्थी मर्यादा वाढविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
इतर मागास बहुजन कल्याण विभाग  
शासन निर्णय क्र : गृनियो-२०२३/प्र.क्र.१६१/योजना-२  
३ रा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- १३ डिसेंबर, २०२३.

- वाचा - (१) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.सीबीसी-२०१९/प्र.क्र.१२१/मावक,  
दि.७/८/२०१९  
(२) शासन निर्णय, इमाव, सावशैमाप्र, विजाभज, विमाप्र कल्याण विभाग, क्र. गृनियो-२०१९/  
प्र.क्र.०२/विजाभज-१, दि. ६/९/२०१९  
(३) शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. गृनियो-२०२०/प्र.क्र.३८/धसयो,  
दि. १४/७/२०२०

**प्रस्तावना :-**

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील १०००० (दहा हजार) वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी घरे बांधून देण्याच्या योजनेस (-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना) संदर्भाधिन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये निश्चित केलेली १०००० इतकी धनगर समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांची संख्या वाढवून ती २५००० करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय :-**

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना’ या योजनेतर्गत संदर्भाधिन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेली १०००० (दहा हजार) घरे बांधून देण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात येत असून ती २५००० (पंचवीस हजार) करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना’ या योजनेकरीता यापुर्वी निश्चित केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२३१२१८१७३३३४३३३४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( दिनेश चव्हाण )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

३. मा. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई..
६. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खा. स. मंत्रालय, मुंबई.
७. मा. विरोधी पक्ष (विधान परिषद), विधानभवन, मुंबई.
८. मा. विरोधी पक्ष (विधान सभा) विधानभवन, मुंबई.
९. सर्व मा. विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ,
१०. महालेखापाल (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेय महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
११. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग.
१२. प्रधान सचिव (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग), मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान सचिव (ग्राम विकास विभाग), बांधकाम भवन, मुंबई.
१४. संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे.
१५. जिल्हाधिकारी (सर्व)
१६. मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व) जिल्हा परिषद
१७. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नवी मुंबई.
१८. प्रादेशिक उपायुक्त, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग (सर्व)
१९. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण (सर्व)
२०. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
२१. निवडनस्ती (योजना-२)